

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

परिपत्रक क्र. एससी-१०२३/१३५२०/प्र.क्र. २६४/का. १३

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २५ ऑक्टोबर, १९८३.

परिपत्रक :- आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तातडीने उपचार होण्याच्या संदर्भात सचिव, आदिवासी विकास यांची दालनात दिनांक १५ मे, १९८३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेतील निदेशास अनुसार आरोग्य सेवा संचालनालयाने दिनांक १५. ६. १९८३ रोजी सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसाठी एक परिपत्रक क्र. संभासे/निव्हास/आश्रमशाळा/वैद्य. तपासणी/कध-४/१३ निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकाची प्रत सोबत जोडली आहे.

२. आरोग्य सेवा संचालनालयाच्या दिनांक १७. ६. १९८७ च्या आदेश क्र. कुका/स्मर्षीस्स/शा/डी-११/१९८७ अन्वये आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करावी अशा सूचना सर्व जिल्हा आरोग्य अधिकार्यांना देण्यात आलेल्या आडेत व त्याचा पुनरुच्यार परिच्छेद १ भृद्ये नमूद केलेल्या परिपत्रकान्वये करण्यात आलेला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या दिनांक १५. ६. १९८३ च्या परिपत्रकान्वये त्यांनी ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी जरी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांची असली तरी अशी वैद्यकीय तपासणी केळापत्रकाप्रमाणे होत आहे तिंवा कसे हे पाढण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प अधिकार्यांकडे सोपविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी आश्रमशाळा तपासणीचे जे कार्यक्रम संबंधित प्रकल्प अधिकार्यांना कळविले असतील त्याप्रमाणे तपासणी कसून घ्यावी व त्याप्रमाणे तपासणीचा अहवाल त्यांनी [प्रकल्प अधिकार्यांनी] प्रत्येक तिमाहीस शासनास सादर करावा.

३. प्रत्येक शासनालयात औषधी किटस पुरविण्याचे आदेश सुधारा आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेले आहेत. तरी त्याप्रमाणे त्या औषधी किटस प्रत्येक आश्रमशाळेत पुरविण्यात आलेल्या आहेत याची खात्री प्रकल्प अधिकार्यांनी करावी व अशा-

किटसु पुरविल्या गेल्या नसल्याता जिल्हा आरोग्य अधिका-यांनी संपर्क सौधून त्या त्वरीत पुरविण्याची त्यांना किमती करावी.

४. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यनिं आकस्मिक आजार उदभवल्यास त्या संदर्भात शिक्षांनी करावयाच्या प्रथमोपचाराच्या संबंधीत प्रत्येक आश्रमशाळेतील दोन शिक्षांना प्रशिक्षित वरण्यासंबंधी देखिल आरोग्य सेवा संचालनालयाने आदेश दिलेले आहेत. तरी त्याप्रमाणे सर्व आश्रमशाळेतील दोन-दोन शिक्षांना त्याप्रमाणे प्रशिक्षित करून घ्यावे.


५. ब-याचणा आश्रमशाळा डोंगराळ व जंगली भागात असल्यामुळे सर्वदंशाचे प्रकार होतात व त्यामुळे क्वचित प्रसंगी विद्यार्थी मृत्युमुखी पडतात. त्या दृष्टीपोनातून आश्रमशाळेक्षील उपकेंद्रात सर्वदंशाची लस ठेवण्यासंबंधी आरोग्य संचालनालयाने सर्व जिल्हा आरोग्य अधिका-यांना कळविले आहे. त्यामुळे आश्रमशाळेत सर्वदंशाचे प्रकार धडल्यास अशा लसीचा विद्यार्थ्यविर वापर तातडीने करता घेईल.

६. उपरोक्तप्रमाणे तीन महिन्यातून एकदा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यची वैघकीय तपासणी व उपचार करूनही मधल्या काळात काढी विद्यार्थी अधूनमधून आजारी पडतात, असे होऊ नये म्हणून सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षांनी विद्यार्थ्यचि आरोग्य घांगले राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काढी आरोग्य अधिका-यांनी आश्रमशाळांना भेटा दिल्या असता त्यांना खालीलप्रमाणे काढी श्रुटी आढूळून आल्या :-

- [१] आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रातः विधीताठी आश्रमशाळेच्या आवाराबाबैर पदीकाठी वा जंगलात जात असल्याने सर्वदंशासारख्या घटना घटतात.
- [२] विद्यार्थ्यनिं पुरविण्यात घेणारे पिण्याचे पाणी दररोज टीसीएल पावडर टाकून निर्जितुक केले जात नाही व त्यामुळे गस्ट्रो, कॉलरा, कांधीळ, टायफार्क्झिट यासारखे आजार उदभवतात.
- [३] कोठी-गृह, व भोजन-गृह अस्वच्छ असल्याने आश्रमशाळेतील मुलांच्या भोजनातून अन्न विश्वाधा होवून आजार उदभवतात.
- [४] मुलाचे अंगस्त-पांघस्त व झोपण्याची जागा स्वच्छ न राहिल्याने खरेसारखे त्वचेहे संर्गजन्य रोग होतात.

७. आश्रमशाळेतील विधाईयचि आरोग्य चांगले रहाये त मनु केलेल्या कारणास्तव होणत्याही प्रकारचे आजार होवू नयेते याचांनी तक्र शुटीचे निराकरण करणे द त्याची पुनरावृत्ती होवू न देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व प्रकल्प अधिकारी-यांना सूचना देण्यात येत आहेता की, त्यांनी याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व भुख्याईयापकांना घाव्यात व अशी शुटीचे निराकरण केले आहे अस्था कसे प्राची आश्रमशाळेतील इंटीच्या घेणी पाणी करादी द अटवालात तसे नमूद करावे.

८. वरील प्रभाणेच्या सूचना काटेकोरपणे पाझून आदिवासी आश्रमशाळेतील विधाईयचि आरोग्य चांगले राहील याबाबत तसेच मुलांची व्यक्तिगत स्वच्छता आणि शाळेतील द परिसरातील सर्वसाधारण स्वच्छता चांगली राहील याबाबत सर्व प्रकल्प अधिकारी-यांनी तसेच सर्व अपर आयुक्तांनी लक्ष धावे. तसेच वर परिच्छेद क्र. २ मध्ये नमूद केल्याप्रभाणे प्रकल्प अधिकारी-यांनी आश्रमशाळेतील विधाईयाच्या वैधानीय तपातणीचा अहवाल दर तीन महिन्यांनी शासनास सादर करावा.



[श. स. मेह्राम]
कृष्ण अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती.

सर्व प्रकल्प अधिकारी, स्कात्मक आदिवासी विकास प्रकल्प.

प्रत माहिती द आवश्यक त्या कार्यवाहीसाठी -

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांना त्याचे पत्र क्र. संग्रह/निविसु/आश्रमशाळा/

कैध. तपातणी/क्र. ५/१३, दि. १७. ६. १३ च्या संदर्भात माहितीसाठी अर्गेण्यित.

उपसंचालक, आरोग्य सेवा विभागीय मंडळ, ठाणे/नाशिक/औरंगाबाद/

अकोला/नागपूर/पुणे.

सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

निवड नस्ती. का. १३, आदिवासी विकास विभाग.

परिपत्रक

अन्यंत भट्टवाचे.

८०. राजारोग्य निवासी, गढाराड्हा, राज्य,

फल-५/१३

संचालनालय आरोग्य निवासी, गढाराड्हा, राज्य,
मुंबई-४०० ००१.

दिनांक:- १५/६/१९९५.

जिल्हाआरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद [१४ जिल्हे]

विषय:- आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैधकीय तपासणी.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यनिं तातडीने उपचार दोषाच्या विषयावर मा. तचिव, आदिकासी विभाग याचे दालनात मे महिन्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यनिं आफूस्मिक प्रसंगी प्रथमोपचार व इतर उपचार तातडीने मिळत नाहीत याबाबत सचिवांनी नाराजी व्यक्त केली. या इ.पनाव्दारे आपणास कळविण्यात घेतें की, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजाराबाबतया अहवाल प्राप्त झाल्या बरोबर विनाविलंब वैधकीय औषधोपचार उपलब्ध करून देण्यात यावेत. अशा आश्रमाच्या सूचना संबंधित वैधकीय अधिका-यांनाही देण्यात याव्यात.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैधकीय तपासणी ही घोजना या घर्ष खालीलप्रमाणे राबविण्यात यावी.

१] वैधकीय तपासणी:- आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैधकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैधकीय अधिका-यांनी ३ महिन्यातून एकदा करावी.

तपासणीची तारीख संबंधित शाळेला कमीत कमी ८ दिवस आधी कळवावी. व शक्यतो सर्व विद्यार्थ्यनिं उपस्थित ठेवण्याबाबत मुख्याध्यायकांना विनंती करावी.

तपासणीच्या देवी गैरवजर असेल्या विद्यार्थ्यनिं प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी शिक्षकांना आणावयास सांगावे. प्रत्येक विद्यार्थ्यचि स्वतंत्र शालेय आरोग्य कार्ड तयार करावे. या कार्डचा नमुना संचालनालयाने तयार केला असून त्याच्या आवश्यक त्या प्रती आपणास सहाय्यक संचालक, राज्य आरोग्य शिक्षण ब्युरो, पुणे यांचेकडून प्राप्त होतील. आपण त्याचेशी संपर्क साधून या प्रती प्राप्त करून घ्याव्यात. जिल्ह्याने स्वतंत्र नमुना छापण्याची आवश्यकता नाही. तपासणीत आढळतेल्या किरकोळ आजारांवर शाळेतय उपचार करण्यात यावेत. पुढील प्रयोगशाळा याचण्या व उपचारांसाठी काढी विद्यार्थ्यनिं ग्रामीण स्थानालयात किंवा जिल्हा स्थानालयात पाठवावयाचे झाल्यास रेफरल स्लीप देण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांचि स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्यांचा पाठपुरावा करण्यात यावा. शालेय आरोग्य कार्ड शाळेतय मुख्याध्यायकांकडे ठेवण्यात यावेत. वैधकीय तपासणीच्या अहवालाची थोडक्यात नोंद आश्रमशाळेतील ऐरेबुळातून करण्यात यावी. वैधकीय तपासणी करताना व तपासणी स्थानानंतर विद्यार्थ्यनिं व शिक्षकांना वैयक्तिक स्वच्छता, ओ.आर.एस./ कार संजीवनी, भौतिकी, अध्ययन, कृष्णरोग, इ.विषयांवर आरोग्य शिधण देण्यात यावे.

२] शिक्षाचे प्रथमोपचार प्रशिक्षण :-आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आजार उदभवल्यास [उदा. अप्धात, पाण्यात बुडणे, सर्पदंश ढ.] सदा ताबडतोब प्रथमोपचार देणे आवश्यक असते. संबंधित प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारा-यात कळविणे व त्यांनी घेऊन वैद्यकीय उपचार करणे पात बराच कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे योग्य देणी प्रथमोपचार व्हावेत या दृष्टीकोनातून प्रत्येक आश्रमशाळेतील दोन शिक्षकांना तालुक्याच्या ठिकाणी बोलावून वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हास्तरीय पर्यवेक्ष याचे मार्फत प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात यावे. प्रथमोपचार प्रशिक्षण मेन्युअल आपणास तंचालनालयामार्फत नंतर देण्यात घेऊल. शिक्षकांच्या प्रशिक्षणात प्रति शिक्षक २० समये वैद्यकीय गाहित्यावर खर्च करण्यात मान्यता आहे. हा खर्च आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी या घोजनेअंतर्गत मंजूर असलेल्या अनुदानातून करावा.

३] आश्रमशाळेत औषधी किट्ट पुरविणे:-आश्रमशाळेत मुख्यार्थ्यापकांजक खालीलप्रमाणे औषधे असलेली औषधी किट्ट प्रत्येक आश्रमशाळेत पुरविण्यात यावी.

आश्रमशाळेत पुरवावयाची औषधी किट्ट

अ.क्र. औषधाचे नाव

१. बॅन्डेज
२. बॅन्डेज क्लॉथ
३. अस्पीरीन
४. वलोरोकवीन
५. कॉलिइझम लॅक्टेट
६. चिकटपदटी रोवा
७. झो.भार. इच. पाकिट
८. प्युरोडोलोडीन गोव्या
९. बॅन्डिल बैन्होस्ट लीजन
१०. अॅन्टीरेस्ट्रीक भलम

वरील औषधी एका पेटीत वर्षाद्यास एकदाच पुरविण्यात यावीत. या औषधाची खेदी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी. या घोजनांतर्गत घोजनेत उपलब्ध असलेल्या अनुदानातून करावी. या औषधी किट प्रत्येक आश्रमशाळेत पोडोंच होतील याची दक्षता घ्यावी.

४] सर्पदंशाच्या स्त्राणांताठी ए.एस. व्ही.ची व्यवस्था:-चालू कार्पासून उपकेंद्र औषधी किटमध्ये ए.एस. व्ही.उपलब्ध होणार नाही. आश्रमशाळा डोंगरी आदिवासी भागात असल्याने तेथील विद्यार्थ्यांना सर्पदंश होऊ शकतो. त्या दृष्टीकोनातून आश्रमशाळेतकळील उपकेंद्रात सर्पदंशाची लस [ए.एस. व्ही] ठेवण्यात यावी. सर्पदंशाची लस अशा उपकेंद्रात पोडीचेन याची जिल्हा आरोग्य अधिकारा-यांनी खात्री लस्त घ्यावी.

या परिपत्रातील सर्व मुद्घाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या परिपत्रावर आपण केलेली कार्यवाही मला अधिग्राहकीय पत्राने कळवावी.

सही/-

सह संघालक, आरोग्य सेवा,

[निविस]

मुंबई:

प्रत: ब्युरो प्रभुव [सर्व] [२७]

प्रत: उपसंघालक, आरोग्य सेवा,
विभागीय भंडड [संबंधीत]
ठाणे/नाशिक/औरंगजाब/अकोला/नागपूर/
पुणे.